



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ७, अंक १६(२)]

बुधवार, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORIGINAL SIDE

NOTIFICATION

No. P.3603/2021.—In exercise of the powers conferred under Article 225 read with 226(3) of the Constitution of India, the Honourable the Chief Justice and Judges of the Bombay High Court are hereby pleased to direct that the following amendment be made in the Bombay High Court, Original Side Rules, 1980.

Insert the Sub-Rule (3) after the existing Sub-Rule (2) in Rule 640 of Chapter XXXIII of the Bombay High Court Original Side Rules, 1980 :—

“(3) The provisions of Section 148-A of the Code of Civil Procedure, shall not be applicable to the Writ Petitions filed under Article 226 of the Constitution of India.”

Bombay,
dated 12th May, 2021.

SHIVKUMAR G. DIGE,
Registrar General.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**APPELLATE SIDE****NOTIFICATION**

No. P.3603/2021.—In exercise of the powers conferred under Article 225 read with 226(3) of the Constitution of India, the Honourable the Chief Justice and Judges of the Bombay High Court are hereby pleased to direct that the following amendment be made in the Bombay High Court, Appellate Side Rules, 1960 (Reprint 1981).

Insert the new Rule 18(A) after existing Rule 18 of Chapter XVII of the Bombay High Court Appellate Side Rules, 1960 (Reprint 1981) :—

“ 18(A). Service of copy of petition and documents on Respondent when interim orders prayed for—(1) Where the petitioner desires to obtain interim orders (whether by way of injunction or stay or in any other manner), he shall furnish a copy of such petition including all documents in support of the plea for such interim orders to the party against whom such petition is filed or proposed to be filed. Such copies shall be furnished one clear day before the day on which application for interim order is made. The petitioner shall also by a notice inform the party against whom such petition is filed or proposed to be filed, the date and time when he desires to apply for interim orders and file in Court, an affidavit of having served such a notice and having furnished copies of documents as stated above.

(2) The Court may, for sufficient reasons, dispense with the requirements of sub-rule (1) above.

(3) The provisions of Section 148-A of the Code of Civil Procedure, shall not be applicable to the Writ Petitions filed under Article 226 of the Constitution of India ”.

Bombay,
dated 12th May, 2021.

SHIVKUMAR G. DIGE,
Registrar General.